

Registered Office and Works Plot No 2 & 3, Ravalgaon - 423108, Taluka Malegaon, District Nasik Maharashtra, India.

T: +91 2554 645913/645914/270379 F: +91 2554 270386/270382 Corporate Office 52, 5th Floor, Maker Tower F, Cuffe Parade, Mumbai 400005, India.

T: +91 22 22184291 F: +91 22 22184294

Date: November 09, 2022

To,

Department of Corporate Services,

BSE Limited,

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Mumbai - 400 001

Scrip Code: 513149

Dear Sir/Madam,

Sub: Submission under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing a copy of Newspaper advertisement published in The Free Press Journal and Navshakti on Wednesday, November 09, 2022 wherein extract of Statement of Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2022 is published.

Kindly take the same on records.

Thanking you,

For ACROW INDIA LIMITED

Nihal Doshi Director

DIN: 00246749

DILIGENT MEDIA CORPORATION LIMITED Regd. Office: 'A' Wing, Marathon Futurex, 18th Floor, N.M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai 400013
CIN: L22120MH2005PLC151377 Website: www.dnaindia.com Email: complianceofficer@dnainida.com Tel: +912271061234 Unaudited Financial Results For the Quarter & Half Year Ended 30th September, 2022 Quarter ended Half year ended 30-09-2022|30-06-2022|30-09-2021|30-09-2022|30-09-2021 ear Ended 31-03-2022 articulars Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Continuing Operations ) Total Income from Operations 113.64 114.22 160.67 227.86 648.29 2) Net Profit / (Loss) for the period (before tax) Net Profit / (Loss) for the period after tax \* ) Total Comprehensive Income for the period (716.36) 3,506.14 (692.03) 2,394.57 (263.43 Comprising Profit / (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]\* 3.506.14 (263.43)7.198.44 2.391.22 5) Equity Share Capital 5) Other Equity (excluding Revaluation Reserves) 7) Earning per Share (Face Value of Rs. 1/- each)(not annualis 1,177.08 (56,676.60) 1,177.08 1,177.08 1,177.08 (0.68) 6.80 6.12 (0.59) 2.62 2.03 Basic and diluted (for Continuing Business (Rs.)
Basic and diluted (for Discontined Business (Rs.) (0.61) (0.30)(0.74)asic and diluted (for Continuing & Discontinued Business(R 2 98 3,783.82 4,222.50 (352.42) 8,006.32 3,086.60 it includes profit /losses from discontinued operation

John Jobes Birdin discontinuou operation)
JThe above is an extact of the detailed format of unaudited financial results filled by the Company with the Stock Exchanges under 
an 33 of the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial 
is available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's website 
india.com. 2) This financial statement has been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), the provisions or he Company's Act, 2013 (the Act), as applicable and guidelines issued by the Securities and Exchange Board of India (SEBI

Mumbai, 08th November, 2022

#### **Wall Street Finance Limited**

Unit 622, The Summit Business Bay - Omkar, Opp. PVR Cinema, Chakala, M. V. Road, Andheri (East), Mumbai - 400093

Wall Street Forex

Tel.: 022-62709600 • Website: www.wsfx.in • CIN: L99999MH1986PLC039660

Sr.	Particulars	(	Quarter Ende	d	Half Yea	Year Ended	
No.		30-09-2022 (Unaudited)	30-06-2022 (Unaudited)	30-09-2021 (Unaudited)	30-09-2022 (Unaudited)	30-09-2021 (Unaudited)	31-03-2022 (Audited)
1	Total Income	1,423.23	856.35	980.68	2,279.58	1,587.80	3,010.77
2	Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	93.36	(86.17)	(14.10)	7.19	(185.83)	(634.55)
3	Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	93.36	(86.17)	(14.10)	7.19	(185.83)	(634.55)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	93.36	(59.28)	(9.70)	34.07	(127.85)	(441.89)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	103.39	(59.28)	(12.51)	44.11	(130.26)	(450.98)
6	Equity Share Capital	1,159.84	1,159.84	1,159.84	1,159.84	1,159.84	1,159.84
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	_
8	Earning Per Share for the period						
	Basic:	0.80	(0.51)	(80.0)	0.29	(1.10)	(3.81)
	Diluted:	0.80	(0.51)	(0.08)	0.29	(1.10)	(3.81)

- The above results were reviewed by the Audit Committee and adopted by the Board of Directors at their meeting held on 08th November, 2022.
- The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended 30th September, 2022 filed with the BSE Ltd. under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the results are available on the BSE Limited, website <u>www.bseindia.com</u> and also on the Company's website <u>www.wsfx.in</u>

By order of the board For Wall Street Finance Limited Sd/ N. Srikrishna Whole Time Director & Chief Executive Officer

(₹ in Lacs

Place: Mumbai Date: 08th November 2022

### **KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LIMITED**

Regd. Office: Oriental House, 7, Jamshedji Tata Road, Churchgate, Mumbai 400 020. Email: headoffice@kesarinfra.com, Website: www.kesarinfra.com CIN: L45203MH2008PLC178061

Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2022

							• ,
		:	Standalon	e	С	onsolidate	ed
SI. No.	l Particulare	Quarter ended 30/09/2022	Half Year ended 30/09/2022	Quarter ended 30/09/2021	Quarter ended 30/09/2022	Half Year ended 30/09/2022	Quarter ended 30/09/2021
1	Total Income from Operations (net)	858.87	1639.39	768.32	908.34	1866.93	987.15
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	199.59	317.13	218.36	(119.73)	(818.25)	(780.98)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	199.59	317.13	218.36	(119.73)	(818.25)	(780.98)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	148.61	230.52	175.06	(170.73)	(904.88)	(811.47)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	149.41	232.11	176.28	(169.56)	(902.54)	(810.14)
6	Paid up Equity Share Capital (Face Value of ₹ 5/- Per Share)	546.32	546.32	546.32	546.32	546.32	546.32
7	Other Equity		8108.62			(4528.09)	
8	Earning Per Share (of ₹ 5/- each) (Not Annualised) : (in ₹)	1.36	2.11	1.60	(1.56)	(8 28)	(7.43)

### Notes:

Basic & Diluted

- 1. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 8th November. 2022.
- 2. The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2022 filed with the BSE Ltd under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the said Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.kesarinfra.com.

For KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LTD. Sd/-

Place : Mumbai Date: November 8, 2022

16 Debt Service Coverage ratio

17 Interest Service Coverage ratio

H. R. Kilachand **Executive Chairman** DIN: 00294835

### JOYVILLE SHAPOORJI HOUSING PRIVATE LIMITED CIN: U70109MH2007PTC166942 | Website: www.joyvillehomes.com

Registered Office: SP Centre, 41/44, Minoo Desai Marg, Colaba, Mumbai – 400005 Statement of Unaudited financial results for the three months ended 30 September 2022 Corresponding 3 months ended in the year ended previous year **Particulars** 30-Sep-22 31-Mar-22 30-Sep-21 (Unaudited) (Unaudited) (Audited) INR in lakhs INR in lakhs | INR in lakhs 1 | Revenue from operations 8,168.00 7,320.67 59,487.65 Net Profit / (Loss) for the period (before Tax, 695.03 (1,515.16) (13,034.64 Exceptional and/or Extraordinary items) (1,515.16) (13,034.64) 3 Net Profit / (Loss) for the period before tax 695.03 (after Exceptional and/or Extraordinary items) (1,515.16) 4 Net Profit / (Loss) for the period after tax 695.03 (13,034.64) (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period 704.49 (1,488.56) (12,996.79) [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) 10.31 10.31 10.31 6 Paid-up equity share capital (Face Value of the equity share INR 10 each) 7 Reserves (excluding Revaluation Reserves) 30,257.93 (22,758.55) (33,162.74)8 Securities Premium Account 9 Net worth (30,247.62) (22,748.24) (33,152.43) 10 Paid up debt capital 1,21,239.26 | 1,07,946.46 1,06,981.26 11 Outstanding Redeemable Preference Shares (3.78)(6.07) (3.73) 12 Debt Equity ratio 13 Earnings per share (Face value of INR 10/- each) (a)Basic (INR) (1,469.72)(12,643.70) 674.18 (b)Diluted (INR) 160.20 (1,469.72)(12,643.70 14 Capital Redemption Reserve Debenture Redemption Reserve

a. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the website of the Stock Exchange viz. www.bseindia.com. The same is also available on the Company's website viz. www.joyvillehomes.com.

0.16

0.51

b. For the other line items referred in Regulation 52(4) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, pertinent disclosures have been made to BSE Limited and can be accessed on www.bseindia.com

> For and on behalf of the Board of Directors of Joyville Shapoorji Housing Private Limited CIN: U70109MH2007PTC166942

(0.21)

(0.33)

(0.33)

(0.69)

Sriram Mahadevan Place: Pune Managing Director DIN: 08028238 Date: 07 November 2022

### **PUBLIC NOTICE**

19

NOTICE is hereby given that we are investigating the rig title, interest of Rockwell Developers LLP, a Limited Liability Partnership Firm (LLPIN-AAV-6249) registered under the rovisions of Limited Liability Partnership Act, 2008 havin ts registered office at : 105, Samkeet Apartment, Sant Janab Marg, Off Hauman Road, Vile Parle (East), Mumbai-400 057 to develop the property belonging to the Bandra Ashoka Co-operative Housing Society Ltd. which is more particularly described in the SCHEDULE hereunder written ereinafter referred to as "said Property").

any person or persons claiming any interest in the said roperty or any part thereof including sale, allotmer exchange, assignment, release, mortgage (equitable o otherwise), gift, trust, inheritance, family arrangemen equest, succession, possession, lease, sub-lease, tenancy evelopment rights, joint venture, agreement, power ttorney, licence, lien, easement, partnership, loans, advance right of prescription or pre-emption or under any agreeme or other disposition or under any lispendence, injunction ttachment, decree, order or award passed by any Court o Law, Tribunal, Revenue or Statutory Authority or Arbitration o therwise howsoever, are hereby required to communicat the same in writing to us with supporting documentar evidence at the address mentioned hereinbelow withi 14 days from the date hereof, failing which any such claims o nterest, if any, which shall be deemed to have been waive

#### THE SCHEDULE ABOVE REFERRED TO (Description of the said Property)

All that piece and parcel of land or ground admeasuri 819.407 square meters or thereabouts alongwith buildin nown as "Bandra Ashoka" (since demolished) and bearing Original Plot No. 230 and Final Plot No. 230 of TPS-III of Bandra Survey No. 62, Non-Agricultural Survey No. 137 correspo New City Survey No. F/765 of Revenue Village Bandra, Taluk Salsette, Registration Sub-District of Bandra and Mumba Suburban District lying being and situate at opposite to Bandra Talkies, Linking Road, Bandra (West), Mumba

On the East : By Vithalbhai Patel Road (Linking Road), On the North: Partly by Plot No. 229, TPS-III Bandra and partly by the Property known as Chitrapu Co-operative Housing Society Limited,

On the South: By the Original Plot No. 231 In the West : By Original Plot Nos. 232 and 227.

Dated this 09th day of November, 2022.

Law Point ADVOCATES & SOLICITORS

301, Vaibhav Chambers, 3rd Floor, Bandra-Kurla Complex Opp. Income Tax Office, Bandra (East), Mumbai-400 051 Email: response@lawpointindia.com

### **INFOPARK PROPERTIES LIMITED**

CIN: U70109TN2021PLC147646

Regd. Office: 4th Floor, Paras Plaza,no-30/1, Cathedral Garden, Nungambakkam, Chennai-600034 Tel. 91 22 6661 4444 Fax: 91 22 6661 4452 Website: www.tatarealty.in Extract of Statement of Standalone Financial Results for the quarter ended September 30, 2022 [Regulation 52 (8), read with Regulation 52 (4), of the SEBI (LODR) Regulations, 2015]

(INR in crores) For the For the Period **Particulars** quarter ended from 30 September 2 November 2021 to 31 March 2022 2022 (Unaudited) (Audited) Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional (81.87)(0.98)and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax, Exceptional and (81.87) (0.98)or Extraordinary items Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional (81.87) (0.98)and / or Extraordinary items) Total Comprehensive Income / (Loss) for the period [Comprising (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid-up equity share capital (Face Value of the equity share INR 10 each) 75.25 0.01 (85.65) Reserve (excluding Revaluation Reserves) (0.98)Securities Premium Account 526.00 Net worth 515.60 (0.97)10 Paid up Debt capital / Outstanding Debt 3,292.25 1.25 Outstanding Redeemable Preference Shares (refer note 3) N.A N.A 11 Debt Equity ratio (in times) 6.39 (1.29)Earnings per share ' (Face value of INR 10/- each) (a) Basic (INR) (13.90)(976.85)(b) Diluted (INR) (13.90)(976.85) 14 Capital Redemption Reserve N.A N.A Refer Note 4 Debenture Redemption Reserve Refer Note 4 16 Debt Service Coverage ratio (in times) N.A N.A 17 Interest Service Coverage ratio (in times) N.A N.A \* Not annualised for guarter ended 31 March 2022

### NOTE:

- 1. The above is an extract of the detailed format of quarterly / annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the quarterly / annual financial results are available on the websites of the Company i.e. www.tatarealty.in and BSE Ltd. i.e. https://www.bseindia.com.
- 2 For other line items of the Regulation 52 (4) of the SEBI (LODR) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange i.e. BSE Ltd. and can be accessed on the URLhttps://www.bseindia.com.
- 3 As the Company has not issued any redeemable preference shares during the quarter. Hence, this
- The Company has not created debentures redemption reserve as per Section 71 of the Companies Act 2013 due to unavailibility of the profits of the company for payment of a dividend during the period / year

Place: Mumbai For and on behalf of Infopark Properties limited Dated: 7 November 2022 CIN: U70109TN2021PLC147646

> Sanjay Dutt DIN - 05251670

## **ACROW INDIA LTD.**

Registered Office: Plot no 2 & 3, Ravalgaon - 423108, Taluka Malegaon, District Nashik, Maharashtra CIN: L13100MH1960PLC011601

**Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter** and Half year ended 30th September, 2022

(Rupees in Lacs)

Half Voor Half Voor

Sr. No.	Particulars	Quarter Ended (Unaudited) 30.09. 2022	Quarter Ended (Unaudited) 30.06. 2022	Quarter Ended (Unaudited) 30.09. 2021	Half Year Ended (Unaudited) 30.09. 2022	Half Year Ended (Unaudited) 30.09. 2021	Year Ended (Audited) 31.03. 2022
1)	Total Income from operations (net)	36.04	15.14	(4.63)	51.18	45.52	138.50
2)	Net Profit / (Loss) for the period (before						
	Tax, Exceptional and/or Extraordinary items)	15.12	(36.39)	(27.97)	(21.27)	2.08	(29.77)
3)	Exceptional Items	-	-	-	-	-	139.89
4)	Net Profit / (Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	15.12	(36.39)	(27.97)	(21.27)	2.08	110.12
5)	Net Profit / (Loss) for the period after tax	20.74	(34.34)	(23.14)	(13.60)	10.88	85.99
6)	Total Comprehensive Income for the Period	20.74	(34.34)	(23.14)	(13.60)	10.88	85.99
7)	Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	64.00	64.00	64.00	64.00	64.00	64.00
8)	Reserves (excluding Revaluation Reserve)						
	as shown in the Balance Sheet	-	-	-	-	-	2,159.41
9)	Earnings Per Share (of Rs. 10/- each)						
	(for continuing and discontinued operations) -						
	Basic	3.24	(5.37)	(3.62)	(2.13)	1.70	13.44
	Diluted	3.24	(5.37)	(3.62)	(2.13)	1.70	13.44

- 1. The company is in the business of manufacture and sale of engineering goods without any territorial differentiation and as such, there is only one reportable business / geographical segment, as required by Ind - AS 108 on "Operating Segments". However, it has temporarily stopped manufacturing operations to revisit
- 2. The above unaudited standalone financial results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at it's meeting held on 8th November 2022 and have been subjected to limited review by the Statutory Auditors
- The above results for quarter and half year ended on 30th September, 2022 have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 (Ind AS), prescribed uder section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. Beginning as on 1st April, 2017, the Company has first time adopted Ind AS with a transition date of 1st April, 2016.
- ment is as per regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015
- 5. During the quarter ended 30th September, 2022, no investor complaints were received and no complaint was pending at the beginning and at the end
- The figures of the previous periods quarter/year have been regrouped/rearranged/recasted wherever considered necessary
- The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the websites of the Bombay Stock Exchange and the Company (www.acrowindia.com).

Place: MUMBAI Date: 08 November, 2022

For ACROW INDIA LTD. Harshavardhan B. Doshi CHAIRMAN

## HINDUSTAN FOODS LIMITED CIN: L15139MH1984PLC316003

Registered Office: Office No. 3, Level-2, Centrium, Phoenix Market City, 15, LBS Road, Kurla (West), Mumbai, Maharashtra 400070 Tel: +91 22 69801700 | Website: http://hindustanfoodslimited.com | Email: investorrelations@thevanitycase.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED AND STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2022

		Consolidated						Standalone					
Sr. No.	Particulars	Three Months ended on 30.09.2022 (Unaudited)	Three Months ended on 30.06.2022 (Unaudited)	Three Months ended on 30.09.2021 (Unaudited)	Six Months ended on 30.09.2022 (Unaudited)	Six Months ended on 30.09.2021 (Unaudited)	For the year ended on 31.03.2022 (Audited)	Three Months ended on 30.09.2022 (Unaudited)	Three Months ended on 30.06.2022 (Unaudited)	Three Months ended on 30.09.2021 (Unaudited)	Six Months ended on 30.09.2022 (Unaudited)	Six Months ended on 30.09.2021 (Unaudited)	For the year ended on 31.03.2022 (Audited)
1	Total income from operations (net)	66,179.01	59,802.32	47,104.28	1,25,981.33	93,189.27	2,04,010.49	59,702.96	56,473.97	47,104.28	1,16,176.93	93,189.27	2,02,070.03
2	"Net Profit /(Loss) for the period (before tax, exceptional items)"	2,536.10	2,286.16	1,838.08	4,822.26	3,510.18	7,380.67	2,298.02	2,142.26	1,891.65	4,440.28	3,589.08	7,689.56
3	"Net Profit /(Loss) for the period before tax (after exceptional items)"	2,536.10	2,286.16	1,838.08	4,822.26	3,510.18	7,380.67	2,298.02	2,142.26	1,891.65	4,440.28	3,589.08	7,689.56
4	"Net Profit /(Loss) for the period after Tax (after exceptional items)"	1,893.18	1,489,15	1,092.57	3,382.33	2.099.68	4.466.32	1,694.23	1,390.01	1,218,70	3.084.24	2,324.12	5,007.70
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit /(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after Tax)	1,898.08	·	1,095,44	3,388.80	2,104.88	4,547.19	·	·	1,220.95	3,087.38	2,328.62	5,050.37
6	Equity Share Capital (face value of Rs. 2/- each)	2,254.86		2,119.81	2,254.86	2,119.81	2,254.86	2,254.86	l '	2,119.81	2,254.86	2,320.02	2,254.86
7	Other equity (excluding revaluation reserves as shown in the Audited Balance Sheet of the year)	_,_01.00	_,_01.00		_, 1.00	_,	28,158.12		_,,	_,,,,,,,,,,			28,550.05
8	Basic EPS (face value of Rs. 2/- each) (* not annualised)	1.68	1.32	0.97*	3.00	1.86*	3.96*	1.50	1.23	1.08*	2.74	2.06*	4.44*
9	Diluted EPS (face value of Rs. 2/- each) (* not annualised)	1.68	1.32	0.97*	3.00	1.86*	3.96*	1.50	1.23	1.08*	2.74	2.06*	4.44*
Note	<u>.</u>		l					<u> </u>					

- 1. The above Unaudited Financial Results were reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors in its meeting held on November 08, 2022.
- 2. \*During the quarter ended September 30, 2022, the equity shares of the Company were split/sub-divided such that each equity share having face value of INR 10/- (Rupees Ten only) fully paid-up, was sub-divided into five (5) equity shares having face value of INR 2/- (Rupees Two only) each, fully paid-up with effect from July 22, 2022 (record Date). The Basic and diluted Earnings Per Share (EPS) numbers of quarter and six months ende September 30, 2021 and year ended March 31, 2022 have been restated to give effect of the share split.
- 3. The above is an extract of the detailed format of unaudited Quarterly/Half yearly financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The Full financial results are available on the website of the Company: www.hindustanfoodslimited.com and on the website of the BSE Ltd.: www.bseindia.com

For HINDUSTAN FOODS LIMITED SAMEER R. KOTHARI Managing Director DIN :01361343

Place : Mumbai Date: November 08, 2022

## **RELIANCE**

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ५२(४) सहवाचत रेग्युलेशन ५२ (८)] (रु. कोटीत) संपलेली तिमाही संपलेली तिमाही संपलेले वर्ष ३० सप्टेंबर, २०२२ ३० सप्टेंबर, २०२१ ३१ मार्च. २०२२ (अलेखापरिक्षित) (लेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) प्रवर्तनातून एकूण उत्पन्न १९६.१९ ४१.६७ कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपर्वी) ८.२३ (९२७.८०) (७,१०३.१९) कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर) २५८.२३ (९२७.८०) (७,१०३.१९) कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (कर अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर) २५८.२३ ( 53.33 )(७,०७९.३०) कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून) २५८.२४ (९१३.३३) (७,०७९.०९) ६ भरणा झालेले समभाग भांडवल १३५.३३ १३५.३३ १३५.३३ राखीव (पुनर्मल्यांकित राखीव वगळन (१०.९३३.५५) (4.382.68) (१०.९१५.१९) ८ सिक्युरिटीज प्रिमियम अकाऊंट २,०७८.११ २,०७८.११ २,०७८.११ ९ नेट वर्थ (१०.३९८.२४) (8.240.82) (१०.३७९.८६) १० भरणा झालेले कर्ज भांडवल/थकीत कर्ज ९,८३०.१५ 9,004.90 ९,८३२.७२ ११ थकीत रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स ०.१४ ०.१४ ०.१४ डेब्ट इक्वीटी रेशो (0.29) (२.०२) (०.९५) १३ प्रती समभाग प्राप्ती (संपूर्ण भरणा झालेले प्रत्येकी रु. १०/- चे) \*\*मुलभूत आणि सौम्यिकृत (रु.) (१.३६) (६७.४९) (423.83) कॅपिटल रिडम्पशन रीझर्व्ह लागू नाही लागू नाही लागू नाही १५ डिबेंचर रिडम्पशन रीझर्व्ह १६ डेब्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो लागू नाही लागू नाही लागू नाही १७ इंटरेस्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो लागु नाही लागु नाही लागु नाही

# – इंड एएस रूल्स/एएस रूल्सपैकी जे लाग असतील त्यानसार अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी नफा आणि तोटा पत्रकात समायोजित केल्या

- ए) वरील माहिती म्हणजे लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ५२ अंतर्गत स्टॉक एक्सचेंज कडे सादर केलेल्या तिमाही वार्षिकसाठी वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजेसच्या आणि सूचिबध्द मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- बी) लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ५२ (४) मध्ये उल्लेख केलेल्या बार्बीसाठी महत्वाचे प्रकटीकरण बीएसई लिमिटेड कडे केले आहे आणि ते स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट म्हणजेच www.bseindia.com वर पाहता येईल.
- सी) लेखा धोरणांमधील बदलांमुळे निव्वळ नफा/तोटा, एकूण सर्वसमावेशक उत्पन्न किंवा अन्य कोणत्याही संबंधित वित्तीय बाबींवरील परीणाम तळटीपेच्या
- \*\* तिमाहीसाठी अवार्षिक # कंपनीज (शेअर कॅपिटल अँड डिबेंचर्स) रुल्स, २०१४ च्या नियम १८(७)(बी)(।) च्या बाबतीत प्रायव्हेटली प्लेस्ड डिबेंचर्सच्या संबंधात डीआरआर ची

दिनांक : ७ नोव्हेंबर, २०२२

आवश्यकता नाही.

रिलायन्स कमर्शिअल फायनान्स लिमिटेड

सीआयएन : यु६६०१०एमएच२०००पीएलसी१२८३०१

नोंदणीकृत कार्यालय : ७ वा मजला, बी विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मील्स कंपाऊंड,

एस.बी. मार्ग, लोअर परळ, मुंबई - ४०००१३ दूः +९१ २२ ६२५९ २७००, फॅक्सः +९१ २२ ६२५९ २७०२

वेंबसाईट : www.reliancemoney.co.in, ईमेल : rcfl.investor@relianceada.com

# MT EDUCARE

## एमटी एज्युकेअर लि.

सीआयएन : एल८०९०३एमएच२००६पीएलसी१६३८८८

नोंदणीकृत कार्यालय : २२०, 'फ्लाईंग कलर्स', पंडित दिनदयाळ उपाध्याय मार्ग, एल. बी. एस. क्रॉस मार्ग, मुलुंड (पश्चिम), मुंबई - ४०००८० वेबसाईट : www.mteducare.com, ईमेल : info@mteducare.com. फोन : ९२ २२ २५९३ ७७०० /८००/९०० ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेली तिमाही आणि कालावधीसाठी अलिप्त आणि एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष

						(रु. लाखात)
तपशील		अलिप्त			एकत्रित	
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही
	३० सप्टें., २०२२	३० जून, २०२२	३० सप्टें., २०२१	३० सप्टे., २०२२	३० जून, २०२२	३० सप्टें., २०२२
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
एकूण महसुल	८२५.४४	१,२८१.४४	९१३.८४	१,७१६.३५	२,०३०,०३	१,६७९.८१
करपूर्व निव्वळ नफा	-400.48	-१३४.०९	-४१९.१६	-५६९.९६	-240.28	-४७४.५५
करोत्तर निव्वळ नफा	-488.34	-99.24	-373.98	-५७१.९९	-२,०७.४७	-२७१.१७
इतर सर्वसमावेशक उत्पन्न	-१.०६	-8.89	-१९.४०	-7.34	१.७१	-२४.९५
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)	-484.88	-९७.८३	-383.38	-408.38	-२०५.७६	-२९६.१२
भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रति समभाग)	७,२२२.८१	७,२२२.८१	७,२२२.८१	७,२२२.८१	७,२२२.८१	७,२२२.८१
प्रती समभाग प्राप्ती - मुलभूत (रु)	-0.94	-0.88	-0.84	-0.69	-0.29	-0.86
प्रती समभाग प्राप्ती – सौम्यिकृत (रु)	-0.64	-0.88	-0.84	90.0-	-0.29	-0.86

<u>टिपा :</u> १. ७ नोव्हेंबर, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत वरील निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने मंजुरी दिली . वरील माहिती म्हणजे सेवी (लिस्टींग अँड अद्र डिस्क्लोजर रिक्वायर्मेटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्वेजेसकडे कंपनीने सादर केलेल्या लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्य ापशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईटस (www.bseindia.com आणि www.ns विसाईट (www.mteducare.com) वर सुद्धा उपलब्ध आहे

पूर्ण वेळ संचालक ठिकाण : मुंबई देनांक : ७ नोव्हेंबर, २०२२ डीआयएन : ०८१३३०६९

स्थावर मालमत्तेचे वर्णन

रिकव्हरी डिपार्टमेंट, ३ रा मजला, वागळे इस्टेट रोड नं.१६. ठाणे (पश्चिम) - ४०० ६०४. दुरध्वनी क्र. २५८३ ८५००.

कर्जदार /हमीदार /गहाणदार यांचे नाव



### जाहीर लिलाव

सिक्युरिटी इंटरेस्ट ॲण्ड रिकव्हरी ऑफ डेब्ट्स लॉज (अमेन्डमेन्ट ॲक्ट) कायदा, २०१२ (२०१३ चा १) दि. ०३.०९.२०९३ द्वारे सुधारित केल्यानुसार आणि त्यामधील नियमानुसार सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रवशन **ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२** अन्वये नियुक्त केलेल्य बँकेच्या **प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून** खालील कसूरवार कर्जदारांविरुध्द **टीजेएसबी सहकारी बँक लि**. ने वसूर्ल कारवाई सुरू करून **सदर ॲक्टच्या कलम १३** (२) अन्वये **१४.०१.२०२१** रोजीची **मागणी सूचना मेसर्स**. रेलायबल ऑरगॅनिक प्रोडक्ट्स (प्रोप्रा. श्री. गणेश एन. पांचाळ) यांना जारी केली.

र्जिदार आणि गहाणदाराने निर्धारीत मुदतीत सदर मागणी सूचनेत नमुद केल्याप्रमाणे **दि. ०१.०१.२०२१** पासूनच्या ोल व्याजासह ३१.१२.२०२० रोजीच्या रु.१०,३७,९९८.०० (रुपये दहा लाख सदतीस हजार नऊशे अठ्याण्ण **मात्र)** रकमेची परतफेड केलेली नाही. म्हणून **प्राधिकृत अधिकाऱ्यांनी** सदर ॲक्टच्या **कलम १३(४) अन्वये** खाली वर्णन केलेल्या स्थावर मालमत्तेचा कब्जा घेतला.

मी, निम्नस्वाक्षरीकार, **टीजेएसबी सहकारी बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी** म्हणून विहित कायद्यात नोंदविले प्रमाणे निविदा मागवून **"जशी आहे तशी , जेथे आहे तेथे व जसे असेल तसे"** कर्जाच्या वसुलीसाठी सदर मालम विकण्याचे ठरविले आहे.

assistic / Contain / - 101 Talic alla olla	C-liac aliciated a lat
9. मे. रिलायबल ऑर-गॅनिक प्रोडक्टस् (प्रोप्रा. श्री. गणेश एन. पांचाळ) (कर्जदार /गहाणदार) २. श्री. बाबर संजय भाऊसाहेब (हमीदार) ३. श्री. बाबर विकास नानाभाऊ (हमीदार) (ढोकळी शाखा) कर्ज खाते क. 121/ADVHYP-M/5 (001/ ADVHYPR/306) & 121/PRLN-M/6 (001/PRLNR/408)	इंडस्ट्रीयल एरिया, गाव भिराजोळ, ता. आणि जि राजागिरी येथे ८०० चौ. मीटर आणि इमारत/शेडचे सिमेंट शीट असलेले क्षेत्रफळ ११२.४१ चौ. मीटर बिल्ट अप असे आहे. वरील वर्णन केलेल्या जमीन
लिलावाचे टिकाण : टीजेएसबी सहकारी बँक लि., मधुकर भवन, रिकव्हरी डिपार्टमॅट, ३ रा मजला, वागळे इंडरट्रीयल इस्टेट रोड नं.१६, ठाणे (पश्चिम) - ४०० ६०४.	रास्रीव किंमत: रू. ६८,९१,०००.०० (फॅक्टरीसाठी) आणि रू. १४,४५,०००.०० (मशीनरीजसाठी) इसारा स्वकम: रू. ६,८९,१००.०० (फॅक्टरीसाठी) आणि रू. १,४४,५००.०० (मशीनरीजसाठी)
मालमत्तेच्या निरीक्षणाचे दिनांक आणि वेळ	१९.११.२०२२, स.११.०० ते दुपारी ०२.०० दरम्यान
लिलावाचा दिनांक आणि वेळ	२५.११.२०२२, स. ११.३० वाजता

### अटी व शर्तीः

- टळकपणे "मे. रिलायबल ऑरगॅनिक प्रोडक्टस्, प्रोप्रा. श्री. गणेश नथुराम पांचाळ (गहाणदार/कर्जदार) यांच्या स्थावर मालमत्ता-फॅक्टरी/मशीनरीज यांच्या खरेदीसाठी प्रस्ताव" असे लिहिलेल्या एका मोहोरबंद पाकिटातून प्रस्तावांना ठेवून सदर प्रस्तावाचे मोहरबंद पाकिट उपरोक्त ठिकाणी दि.२४.११.२०२२ रोजी सायं. ५.०० पूर्वी आणावेत आणि दि.२४.११.२०२२ सायं. ५.०० पूर्वी इसारा रक्कम डीडी/ पे ऑर्डर / आरटीजीएसद्वारे टीजेएसबी सहकारी बँक लि. एचओ रिकव्हरी, खाते क्र. 001995200000001, आयएफएससी कोड TJSB0000001 मध्ये हस्तांतरित करावी.
- निम्नस्वाक्षरीकारांकडून अशा तन्हेने प्राप्त झालेले प्रस्ताव उपरोक्त ठिकाणी **२५.११.२०२२** रोजी **स.११.३०** वाजता उघडून विचारात घेतले जातील.
- कोणताही प्रस्ताव स्वीकारण्याचे किंवा फेटाळण्याचे आणि/किंवा लिलाव रद्द करण्याचे आणि/किंवा सुधारण्याचे आणि/किंवा पुढे ढकलण्याचे अधिकार निम्नस्वाक्षरीकारांनी राखून ठेवले आहेत.
- खाली स्वाक्षरी केलेले याद्वारे कर्जदार/गहाणदार/ना, आणि/किंवा कायदेशीर वारसांना, कायदेशीर प्रतिनिधी (ते) (मग ते ज्ञात असोत किंवा अज्ञात), निष्पादक(चे), प्रशासक(चे), उत्तराधिकारी (ते) आणि नियुक्त (ने) यांना सूचित करतात संबंधित कर्जदार/गहाणदार (ने) (मृत झाल्यापासून) किंवा फरार, यथास्थिती, नोटीसच्य तारखेपासून १५ **दिवसांच्या** आत संपूर्ण थकबाकी भरणा करावी. अन्यथा **प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटी** इंटरेस्ट (इंन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(५) नुसार येथे नमूद केलेली सुरक्षित मालमत्तेची विक्री करण्यात येईल.
- सर्व किंवा अशा कोणत्याही व्यक्ती (व्यक्तींना) या मालमत्तेबाबत वाटा, हक्क, शीर्षक, लाभ, व्याज, दावा किंवा मागणी यांच्या उक्त मालमत्तेच्या किंवा त्यांच्या कोणत्याही भागासंदर्भात विक्री, वाटप, देवाणघेवाण, गहाण भाडे, पोट-भाडे, भाडेपट्टी, धारणाधिकार, शुल्क, देखभाल, परवाना, भेटवस्तू, वारसा, वाटा, ताबा, सहजता विश्वास, वसीयत ताबा, असाइनमेंट किंवा कोणत्याही स्वरूपाचा भार किंवा अन्यथा खाली नमूद केलेल्य पत्त्यावर अधोस्वाक्षरीत लेखी कळवावे अशी विनंती केली जात आहे. जाहिरात प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसांच्या आत सर्व आवश्यक आणि सहाय्यक दस्तऐवजांसह, अशा दाव्याचा संदर्भ न देता कोणता व्यवहार पूर्ण केला गेला नाही तर अशा कोणत्याही व्यक्तीने त्याचे अधिकार माफ केले आहेत असे मानले जाईल आणि **टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड** वर बंधनकारक राहणार नाही.
- अटी आणि शर्तीच्या पत्रकासह निविदा प्रपत्रे रु १००/- **अधिक जीएसटी रु.** १८/-, ए**कूण रु.** ११८/-किंमतीसह प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या कार्यालयात स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत. (संपर्क क्रमांक - ९३२३२२००४२/८४२९१८०८४/०२२-२५८३ ८५८२/५९).
- बँकेकडनच लिलाव निश्चत केला जाईल, बँकेने कोणताही व्यक्ती किंवा एजन्सी नियक्त केलेली नाही, : प्रकाशन म्हणजे उपरोक्त कर्ज खात्यांच्या कर्जदार/हमीदार/गहाणदारांना १५ दिवसांची सूचना देखील आहे

दिनांक : ०९.११.२०२२

(प्राधिकृत अधिकारी) सरफैसी ॲक्ट २००२ अन्वये टीजेएसबी सहकारी बँक लि. च्या साठी आणि वतीने . बल्यास / आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य माना

सही/-

# **ACROW INDIA LTD.**

Registered Office: Plot no 2 & 3, Ravalgaon - 423108, Taluka Malegaon, District Nashik, Maharashtra CIN: L13100MH1960PLC011601

### **Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter** and Half year ended 30th September, 2022

(Rupees in Lacs)

Sr. No.	Particulars	Quarter Ended (Unaudited) 30.09. 2022	Quarter Ended (Unaudited) 30.06. 2022	Quarter Ended (Unaudited) 30.09. 2021	Half Year Ended (Unaudited) 30.09. 2022	Half Year Ended (Unaudited) 30.09. 2021	Year Ended (Audited) 31.03. 2022
1)	Total Income from operations (net)	36.04	15.14	(4.63)	51.18	45.52	138.50
2)	Net Profit / (Loss) for the period (before						
	Tax, Exceptional and/or Extraordinary items)	15.12	(36.39)	(27.97)	(21.27)	2.08	(29.77)
3)	Exceptional Items	-	-	-	-	-	139.89
4)	Net Profit / (Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	15.12	(36.39)	(27.97)	(21.27)	2.08	110.12
5)	Net Profit / (Loss) for the period after tax	20.74	(34.34)	(23.14)	(13.60)	10.88	85.99
6)	Total Comprehensive Income for the Period	20.74	(34.34)	(23.14)	(13.60)	10.88	85.99
7)	Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	64.00	64.00	64.00	64.00	64.00	64.00
8)	Reserves (excluding Revaluation Reserve)						
	as shown in the Balance Sheet	-	-	-	-	-	2,159.41
9)	Earnings Per Share (of Rs. 10/- each)						
	(for continuing and discontinued operations) -						
	Basic	3.24	(5.37)	(3.62)	(2.13)	1.70	13.44
	Diluted	3.24	(5.37)	(3.62)	(2.13)	1.70	13.44

#### Notes:

- 1. The company is in the business of manufacture and sale of engineering goods without any territorial differentiation and as such, there is only one reportable business / geographical segment, as required by Ind - AS 108 on "Operating Segments". However, it has temporarily stopped manufacturing operations to revisit
- The above unaudited standalone financial results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at it's meeting held on 8th November 2022 and have been subjected to limited review by the Statutory Auditors.
- The above results for quarter and half year ended on 30th September, 2022 have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 (Ind AS), prescribed uder section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. Beginning as on 1st April, 2017, the Company has first time adopted Ind AS with a transition date of 1st April, 2016.
- This statement is as per regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015
- 5. During the quarter ended 30th September, 2022, no investor complaints were received and no complaint was pending at the beginning and at the end
- $6. \ \ \, \text{The figures of the previous periods quarter/year have been regrouped/rearranged/recasted wherever considered necessary.}$
- 7. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the websites of the Bombay Stock Exchange and the Company (www.acrowindia.com).

Place: MUMBAI Date: 08 November, 2022

Darticulare

For ACROW INDIA LTD. Harshavardhan B. Doshi



Sr.

#### **INDO BORAX & CHEMICALS LTD**

302, Link Rose, Linking Road, Santacruz (West), Mumbai- 400 054 Tel-022-2648 9142.Fax-022-2648 9143 Email:complianceofficer@indoborax.com, Website:www.indoborax.com

CIN-L24100MH1980PLC023177 Extract of Standalone & Consolidated Un-audited Financial Results for the Quarter and half year ended September 30, 2022

Standalone

(Rs. In Lakhs) Consolidated

Sr.	Particulars	Standalone				Consolidated				
No.		Quarte	r Ended	Half Year Ended	Year Ended	Quarte	r Ended	Half Year Ended	Year Ended	
		30/09/2022	30/09/2021	30/09/2022	31/03/2022	30/09/2022	30/09/2021	30/09/2022	31/03/2022	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total Income from Operations (net)	5,309.30	3,858.29	10,638.40	17,859.84	6,323.61	3,865.79	11,653.09	17,893.14	
2	Net Profit /(Loss) from Ordinary Activities after tax	1,137.89	773.75	2,424.94	3,629.67	1,148.83	779.12	2,434.72	3,637.15	
3	Net Profit /(Loss) for the period after Tax (after extraordinary items)	1,137.89	773.75	2,424.94	3,629.67	1,148.83	779.12	2,434.72	3,637.15	
4	Total Comprehensive income for the period	1,135.02	832.94	2,448.72	3,747.89	1,145.96	838.31	2,458.50	3,755.37	
5	Equity Share Capital ( Face Value of Rs. 1/- per share)	320.90	320.90	320.90	320.90	320.90	320.90	320.90	320.90	
6	Reserve (excluding revaluation reserve) as shown in audited Balance Sheet of the previous year	-	-	-	20,399.86	-	-	-	20,394.47	
7	Earning Per Share (EPS) ( Face Value of Rs. 1/- each)									
	(a) Basic and Diluted EPS (before Extraordinary items) - Rs.	3.55	2.41	7.56	11.31	3.58	2.43	7.59	11.33	
	(b) Basic and Diluted EPS (after Extraordinary items) - Rs.	3.55	2.41	7.56	11.31	3.58	2.43	7.59	11.33	

- The above is an extract of the detailed format of the consolidated financial results for the quarter and half year ended on 30th September, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone financial results for the quarter and half year ended on 30th September, 2022 are available on the website BSE Limited , National Stock Exchange of India Ltd and Company's website (http://www.indoborax.com)
- 2. The above results were reviewed by the Audit Committee and were approved & taken on record by the Board of Directors at their meeting held on November, 8, 2022.

For and on behalf of the Board Sajal Jain Managing Director DIN-00314855

Mumbai, 8th November, 2022



www.freepressjournal.in

## इंडो अमाईन्स लिमिटेड

सीआयएन : एल९९९९९एमएच१९९२पीएलसी०७००२२ नोंदणीकृत कार्यालय: डब्ल्यू-४४, फेज ॥, एम.आय.डी.सी., डोंबिवली (पूर्व), जि. ठाणे-४२१२०३.

द्. क्र. : ९१ २५१ २८७१३५४/२८७०९४१/२८७३५२९/२८७०९३९

वेबसाईट : www.indoaminesItd.com ई-मेल आयडी : shares@indoaminesItd.com ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेली तिमाही आणि अर्धवर्षाकरिता अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

अलिप्त एकत्रित													
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही सप्टेंबर, २०२२	संपलेली तिमाही जून, २०२२	संपलेली तिमाही सप्टेंबर, २०२१	संपलेले अर्ध वर्ष	संपलेले अर्ध वर्ष सप्टेंबर, २०२१	संपलेले वर्ष मार्च, २०२२	संपलेली तिमाही सप्टेंबर, २०२२	संपलेली तिमाही जून, २०२२	संपलेली तिमाही सप्टेंबर, २०२१	संपलेले अर्ध वर्ष सप्टेंबर, २०२२	संपलेले अर्ध वर्ष सप्टेंबर, २०२१	संपलेले वर्ष मार्च, २०२२
		अलेखापरीक्षित	जून, रहरर अलेखापरीक्षित			अलेखापरीक्षित		अलेखापरीक्षित	जून, र <i>०</i> २२ अलेखापरीक्षित		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	नाच, २७२२ लेखापरीक्षित
१	प्रवर्तनातून महसुल	२२,९४२.३१	२५,१९२.६६	१८,०५६.५४	४८,१३४.९८	36,376.06	७८,०१८.४३	78,808.80	२५,८२६.९६	१८,३५९.३४	४९,९३१.१३	३६,०६६.७६	७८,६०३.७
	इतर उत्पन्न	६६.०१	५८.०३	888.68	१२४.०४	५९०.४८	१,०२७.८४	८९.६	६६.७५	२०६.६६	१५६.३५	६०८.५०	१,०३५.६
	एकूण उत्पन्न	२३,००८.३३	२५,२५०.६९	१८,२५१.३८	४८,२५९.०२	३६,९१७.५५	७९,०४६.२७	२४,१९३.७७	२५,८९३.७१	१८,५६६.००	५ ०,०८७.४८	३६,६७५.२६	७९,६३९.३१
४	कालावधीसाठी निव्वळ नफा (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	८०५.२५	१,५११.४५	४७९.५९	२,३१६.७०	१,६८५.०७	३,५१८.३५	८३३.७५	१,२८३.९३	५४९.८२	२,११७.६९	१ ,६६६.२१	३,४५१.४
ų	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	८०५.२५	१,५११.४५	४७९.५९	२,३१६.७०	१,६८५.०७	३,५१८.३५	८३३.७५	१ ,२८३.९३	५४९.८२	२,११७.६९	१ ,६६६.२१	३,४५१.४
દ્	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	५६१.२६	१,०९६.५९	३६०.५२	१,६५७.८६	१,२११.४०	२,४९०.९७	۷.۶۷۶	۷,88	३९३.३२	१ ,३३४.२०	१ ,१०८.८५	२,३०४.७
	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/तोटा (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	५६६.६२	१,११६.९५	३६३.८३	१,६८३.५७	१,२०१.५२	२,४८९.००	४९५.१५	८६४.७६	३९६.६३	१ ,३५९.९१	१ ,०९८.९७	२,३०२.७
ሪ	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. ५/- प्रत्येकी)	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८
9	*प्रति भाग प्राप्ती (ईपीएस) (प्रत्येकी रु. १०/- प्रती समभाग) प्रतिभाग प्राप्ती अवार्षिक आहे												
	i) मूलभूत आणि सौम्यिकृत ईपीएस अनन्यसाधारण बाबींपूर्वी रुपयात	0.00	१.५८	०.५१	२.३८	१.७०	३.५२	0.00	१.२२	०.५६	8.82	१.५५	₹.२
	ii) सौम्यिकृत आणि सौम्यिकृत ईपीएस अनन्यसाधारण बाबीनंतर रुपयात	0.60	१.५८	०.५१	۶.३८	१.७०	३.५२	0.60	१.२२	०.५६	१.९२	१.५५	3.7

- 😮 वरील निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने ०७ नोव्हेंबर, २०२२ रोजी पुनर्विलोकित केले आणि ०७ नोव्हेंबर, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने अभिलिखत केले. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी वरील अलिप्त व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे मर्यादित पुनर्विलोकन केले मर्यादित पुनर्विलोकित अहवालात त्यावर सुधारणा न सुचविणारे मत नोंदवले आहे.
- २. वरील वित्तीय विवरण हे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस) रुल्स, २०१५ (इंड-एएस) सहवाचता कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस) रुल्स, २०१५ च्या रुल ३ व संबंधित सुधारणांनुसार बनवले आहे. ३. भारतीय संसदेने कोड ऑन सोशल सिक्युरिटी, २०२० ('कोड') ला मंजुरी दिली, ज्याने अन्य बाबींसह कामावर असताना आणि त्यानंतरच्या कर्मचारी लाभांबाबत पाहिले जाते. भारताच्या राजपत्रात कोड प्रकाशित झाले आहे. कोड आणि त्या अंतर्गतचे नियम यांची निर्धारित तारीख अजून अधिसूचित व्हायची आहे. हे पाहता बदलाचा कोणताही परिणाम झाला तर त्याबाबत संबंधित तरतुदींच्या अधिसूचनेनंतरच आढावा घेऊन गणन केले जाईल.
- ४. कंपनी प्रामुख्याने एकमेव व्यवसाय विभागात काम करते म्हणजेच, रसायनांचे उत्पादन, जो भौगोलिक दृष्ट्या आमचा व्यवसाय कळवतो म्हणजे भारत, युएसए, युरोप, मलेशिया, चीन, ऑस्ट्रेलिया आणि जपान आहेत. म्हणून विभागावर अहवाल केलेले नाहीत.
- ५. प्रति भाग प्राप्ती सोडून सर्व आकडेवारी लाखांत आहे. आवश्यकतेनुसार मागील कालावधीची आकडेवारी पुनर्गठीत आणि पुनर्वर्गीकृत केली आहे.
- ६. एकत्रिकरणासाठी कंपनीने खालील उपकंपन्यांचे वित्तीय निष्कर्ष विचारांत घेतले आहेत :-१. अशोक सरफॅक्टंटस् प्रायव्हेट लिमिटेड (५२.२८% होर्ल्डींग)
- २. इंडो अमाईन्स अमेरिकाज एलएलसी
- ३. इंडो अमाईन्स (युरोप) लि. ४. इंडो अमाईन्स (चॅगझोऊ) कं. लि.
- ५. इंडो अमाईन्स (मलेशिया) एसडीएन बीएचडी
- ७. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट www.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.indoaminesltd.com वर उपलब्ध आहे.

इंडो अमाईन्स लिमिटेडसाठी सही/-विजय पालकर मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ डीआयएन क्र. ००१३६०२७

संचालक मंडळाच्या आदेशावरून

ठिकाण : डोंबिवली, ठाणे दिनांक : ८ नोव्हेंबर, २०२२